

BOR  
MIRAROD

SCANNED

AGREEMENT FOR SALE

9299/2028

u/r - 38  
...Transferor

MR. PRITAMSINGH G. GOHONIA

AND

- 1) MR. ADITYA SURESH KUMAR JAIN
- 2) MRS. SANGEETA SURESHKUMAR JAIN
- 3) MR. SURESH KUMAR JAIN

... Transferees

Property Description:

Flat No. 104, Shailputri Chs. Ltd. Jangid Apartment, Shanti Park,  
Mira Road - East, Thane - 401107

393/1251

Thursday, January 18, 2024

4:35 PM

पावती

Original/Duplicate

नोंदणी क्र.: 39म

Regn.: 39M

पावती क्र.: 1323 दिनांक: 18/01/2024

गावाचे नाव: माईदर

दस्तऐवजाचा अनुक्रमांक: टनन10-1251-2024

दस्तऐवजाचा प्रकार: करारनामा

सादर करणाऱ्याचे नाव: आदित्य सुरेश कुमार जैन -

नोंदणी फी

रु. 30000.00

दस्त हाताळणी फी

रु. 680.00

पृष्ठांची संख्या: 34

एकूण:

रु. 30680.00

आपणास मूळ दस्त, थंबनेल प्रिंट, सूची-२ अंदाजे

4:55 PM ह्या वेळेस मिळेल.

Joint Sign Register Page 10

बाजार मूल्य: रु.9576700/-

मोबदला रु.9500000/-

भरलेले मुद्रांक शुल्क : रु. 735000/-

सह दुय्यम निबंधक वर्ग-२

टा. क्र. १०

1) देयकाचा प्रकार: DHC रकम: रु.680/-

डीडी/घनादेश/पे ऑर्डर क्रमांक: 0124180815332 दिनांक: 18/01/2024

बँकेचे नाव व पत्ता:

2) देयकाचा प्रकार: eSBTR/SimpleReceipt रकम: रु.30000/-

डीडी/घनादेश/पे ऑर्डर क्रमांक: MH014130217202324R दिनांक: 17/01/2024

बँकेचे नाव व पत्ता: Panjab National Bank

Aditya Jain

मुळ दस्त परत घाला



8/01/2024

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : राहू दु.नि. ठाणे 10

दस्ता क्रमांक : 1251/2024

नोंदणी :

Regn:63m

गावाचे नाव : माईदर

(1) विलेखाचा प्रकार	करारनामा	
(2) मोबदला	9500000	
(3) बाजारभाव (भाडेपट्ट्याच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	9576700	
(4) भू-मापन, पोटहिस्ता व घरक्रमांक (असल्यास)		1) पालिकेचे नाव: मिरा-माईदर मनपा इतर वर्णन : इतर माहिती: वाई-जे, विभाग-1/13, सदनिका क्र. 104, पहिला मजला, शैलपुत्री को. ओप. हो. सो. लि. जांगीड अपार्टमेंट, शांती पार्क, मीरा रोड पू. एकूण क्षेत्र फळ 92.56 चौ. मी. विल्ट थप. + 37.17 चौ. मी. टेरेस. ( Survey Number : Old Survey No. 731, New Survey No. 126 ; )
(5) क्षेत्रफळ		1) 92.56 चौ.मीटर
(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.		
(7) दस्तऐवज करून देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता.		1): नाव:-प्रीतम सिंग जी. गोहानिया - वय:-46; पत्ता:-प्लॉट नं: 104, माळा नं: -, इमारतीचे नाव: शैलपुत्री को. ओप. हो. सो. लि., ब्लॉक नं: जांगीड अपार्टमेंट, शांती पार्क, रोड नं: मीरा रोड पू, महाराष्ट्र, . पिन कोड:-401107 पॅन नं:-AAVPS6243A
(8) दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादिचे नाव व पत्ता		1): नाव:-आदित्य सुरेश कुमार जैन - वय:-31; पत्ता:-प्लॉट नं: बी-203, माळा नं: -, इमारतीचे नाव: आदेश्वर कृपा को. ओप. हो. सो. ली., ब्लॉक नं: शांती पार्क, रोड नं: मीरा रोड पू, . . पिन कोड:-401107 पॅन नं:-AQMPJ2075N 2): नाव:-संगीता सुरेश कुमार जैन - वय:-54; पत्ता:-प्लॉट नं: बी-203, माळा नं: -, इमारतीचे नाव: आदेश्वर कृपा को. ओप. हो. सो. ली., ब्लॉक नं: शांती पार्क, रोड नं: मीरा रोड पू, . . पिन कोड:-401107 पॅन नं:-AHNPJ4017E 3): नाव:-सुरेश कुमार जैन - वय:-64; पत्ता:-प्लॉट नं: बी-203, माळा नं: -, इमारतीचे नाव: आदेश्वर कृपा को. ओप. हो. सो. ली., ब्लॉक नं: शांती पार्क, रोड नं: मीरा रोड पू, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-401107 पॅन नं:-AHKPJ5314P
(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	18/01/2024	
(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	18/01/2024	
(11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ	1251/2024	
(12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	735000	
(13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	30000	
(14) शेर		

मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-


मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :- :

(i) within the limits of any Municipal Corporation or any Cantonment area annexed to it.

*(Signature)*  
सुमिता वाडवाल

सह दुय्यम निबंधक वर्ग-२

ठाणे क्र. १०



पत्रक ( शहरी क्षेत्र - बांधीव )

Deface Date

18/01/2024  
18/01/2024  
18/01/2024

पत्रक ID 202401188456 मूल्यांकन पत्रक ( शहरी क्षेत्र - बांधीव ) 18 January 2024.04 28 04 PM

वर्ष 2023  
भाग ३  
व्य. विभाग नालुका : ठाणे  
नाम 1/13-बे) भु-विभाग हदी मीने भाईर गणतील रेल्वे लाईनच्या पुनेकडील सर्व मिल्करी संकेत क्र.  
Mira Bhandar Municipal Corporation संकेत नं/व. भू. क्रमांक : संकेत नं/व#126

मूल्य दर तकल्यानुसार मूल्यदर रु.	निवासी सदनिका	कार्यालय	दुकान	औद्योगिक	मोबसायनाचे एकक
10	84900	97600	124200	97600	ची. मीटर

क्षेत्राची माहिती  
मूल्य क्षेत्र (Built Up)- 92.56ची. मीटर  
मोबाचे वर्गीकरण- 1-आर सी सी  
मूल्य सुविधा - आरें  
मूल्य क्षेत्र - Above 2 hector

Type - Resale  
Resale of built up Property constructed after circular dt.02/01/2018

मूल्याचे क्षेत्रानुसार दर = (( मिल्करीचा प्रति ची. मीटर मूल्यदर ) \* 105 % )  
निवासी सदनिका करिता प्रति ची. मीटर दर = Rs. 89145 /-

कल्याचे क्षेत्रानुसार  
कला निराय घट/वाढ = 100 / 100 Apply to Rate= Rs. 89145/-

मोबा-यानुसार मिल्करीचा प्रति ची. मीटर मूल्यदर  
= ((कार्यिक मूल्यदर - सुल्ला जमिनीचा दर ) \* घन-यानुसार रककयारी ) + सुल्ला जमिनीचा दर )  
= (( 89145-37100 ) \* ( 100 / 100 ) ) + 37100 )  
= Rs.89145/-

प्रत्येक मिल्करीचे मूल्य  
= वरील प्रमाणे मूल्य दर \* मिल्करीचे क्षेत्र  
= 89145 \* 92.56  
= Rs.8251261.2/-

मूल्याच्या गच्चोचे/खुनी बालकनी क्षेत्र 37.17ची. मीटर  
मूल्याच्या गच्चोचे/खुनी बालकनी मूल्य = 37.17 \* ( 89145 \* 40/100 )  
= Rs.1325407.86/-


Applicable Rules = 3. 5 अ. 9. 18. 19. 14

एकत्रित अंतिम मूल्य  
= मूल्य मिल्करीचे मूल्य + तट्यपण मूल्य + मंडीतदर बळता अत्र मूल्य + नालुका कर्मोचे मूल्य(खुनी बालकनी) + वरील मूल्योच मूल्य + बरितन बळत तट्यप मूल्य + सुल्ला जमिनीचे मूल्य  
= A + B + C + D + E + F + G + H + I + J  
= 8251261.2 + 0 + 0 + 0 + 0 + 1325407.86 + 0 + 0 + 0 + 0  
= Rs.9576669/-

*(Signature)*  
सह दुरतान निरोधक वरील र ठाणे - १७

Home Print

द ल न - १०	
१२५१	/२०२४
१	३४



# AGREEMENT FOR SALE


THIS AGREEMENT FOR SALE is made and entered into at Mira East, Thane on this 18<sup>th</sup> day of January, 2024;

## BETWEEN

1. **PRITAMSINGH G. GOHONIA** Adult Indian Inhabitant having address at Flat No. 104, Shailputri Chs. Ltd. Jangid Apartment, Shanti Park, Mira Road - East, Thane - 401107, called the "**VENDOR/SELLER**" and hereinafter for brevity sake referred to as the "**TRANSFEROR**" (which expression shall unless it is repugnant to the context or meaning thereof be deemed to mean and include his legal heirs, executors, legal representatives, successors and assigns) of the **FIRST PART**.

## AND

2) **MRS. SANGEETA SURESHKUMAR JAIN** & 3) **MR. SURESH KUMAR JAIN** all Adults Indian Inhabitants, both having address at Flat No. B-203, Aadeshwar Krupa Chs. Ltd. Shanti Park, Mira Road - East, Thane - 401107, called the "**VENDEES/PURCHASERS**" and hereinafter for brevity sake referred to as the "**TRANSFEREES**" (which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof be deemed to mean and include their legal heirs, executors, legal representatives, administrators, successors and assigns) of the **SECOND PART**.



**WHEREAS**, the TRANSFEROR is sufficiently entitled in respect of Flat No. 104, Shailputri Chs. Ltd. Jangid Apartment, Shanti Park, Mira Road - East, Thane - 401107, hereinafter called and referred to as the "**Said Flat**" and more particularly described in the Schedule hereinafter mentioned.

**WHEREAS** the said flat was Originally purchased by Mr. Pritamsingh G. Gohonia & Sardar Gurudayal Singh Gohonia (1<sup>st</sup> Purchasers) vide Agreement for Sale dated 25/10/2004 entered between **JANGID PROPERTIES PRIVATE LIMITED**, AND

JANGID	
9249	/2028
y	38

*Aditya Jain*  
*Sangeeta Jain*  
25/01/2024


and for the Agreed Consideration and the TRANSFEREES shall pay to the TRANSFEROR the entire amount of *Agreed Consideration of Rs. 95,00,000, (Rupees Ninety Five Lakhs Only)* in the following manners:

RS.15,00,000/- the TRANSFEREES hereby paid to the TRANSFERORS on or before execution hereof as and by way of Part Payment of Agreed Consideration.

RS.95,000/- the TRANSFEREE shall deduct & pay towards 1% TDS of the Agreed Consideration as statutory deduction u/s 194IA of Income Tax Act, 1961 and Rules made there under

RS. 79,05,000/- the TRANSFEREES shall pay to the TRANSFERORS on/or before \_\_\_\_\_ Day as and by way of Full & Final Payment of Agreed Consideration through Housing Loan Scheme of any Banks, Financial Institutions or any Other Sources

The TRANSFEROR hereby admit and acknowledge to have received the said sum of Rs. 15,00,000/- (Rupees Fifteen Lakhs only) being Part Payment out of Agreed Consideration and the TRANSFEROR shall acquit, release and discharge every part thereof to the TRANSFEREES forever only on receipt of the Balance Amount of Agreed Consideration as mentioned hereinabove.



2) The TRANSFEROR declare that all the amounts pertaining to the SAID FLAT and the said shares are fully paid up and no dues of any nature whatsoever in respect thereof, is payable to the said builders or the said society and also agree and undertake to pay all dues, if any, to the said society or any other authorities including the deficiency in payment of stamp duty, registration charges, municipal taxes, electricity charges, water charges or any penalty thereof for the period till date.


०६ - १०	
६५६	१२०४
७	३४

Aditya Jain  
Sangeeta Jain  
२२/०६/२०१८

the  
The TRANSFEROR declare that he has obtained necessary permission from the society, as required under the Rule 38(a) of the Bye-Laws of the said society, transfer all his rights, title and interest in respect of the SAID FLAT, including dues and deposits in favor of the TRANSFEREES, and agree and undertake to cooperate and assist with the TRANSFEREES perfectly and effectively transferring the SAID FLAT with all benefits thereof unto the TRANSFEREES.

The TRANSFEROR declare that he has full right, absolute power and authority to sell, assign and transfer to the TRANSFEREES all his rights, title and interest in respect of the SAID FLAT and that no other person or persons has/have any right, title, interest or claim or demand of any nature whatsoever into over upon the SAID FLAT or any part thereof either by way of sale, exchange, mortgage, gift, lease, tenancy or otherwise over the SAID FLAT and the SAID FLAT is absolutely free from all attachments and encumbrances beyond reasonable doubts and hereby agree and undertake to indemnify and keep indemnified to the TRANSFEREES against all such acts, actions, claims, demands, proceedings, costs and expenses arising from any third person or persons relating to the SAID FLAT.

The TRANSFEROR hereby agrees and undertake that immediately on receipt of the Full & Final amount of Agreed Considerations as mentioned in Clause (1) herein, he shall handover peaceful and vacant possession of the SAID FLAT to the TRANSFEREES along with all relevant documents including Original Agreements for Sale, Bills, Receipts, Vouchers, Correspondences etc., standing in his name.



The TRANSFEROR declare that on and after execution hereof and/or on receipt of Balance Amount of Agreed Consideration and/or on given possession of the SAID FLAT to the TRANSFEREES, thereafter the TRANSFEREES shall become the exclusive owner of the rights, title and interest in respect of the SAID FLAT which the TRANSFEROR have in the SAID FLAT and then the TRANSFEREES shall peacefully hold possess, occupy and enjoy the SAID FLAT without any let, hindrance, denial, demand, interruption, eviction or claim by the TRANSFEROR


ट न न - १०	
१२५९	/२०२४
e	३४

Ajaya Jain  
Sangeeta Jain  
२३/२१/११/२०२४

This Agreement for Sale executed subject to the provisions of the Maharashtra  
Partnership Flat Act, 1963 and subject to the rules and regulations of the Co-  
operative Housing Societies governed by the Maharashtra Co-operative Societies  
Act, 1961.

**THE SCHEDULE OF THE SAID FLAT REFERRED TO ABOVE:**

No. 104, Building No. SP- 67/68 area admeasuring 92.56 Sq. Mt. (Built  
Area), inclusive of terrace area 37.17 Sq. Mt. (Built Up Area) on the 1<sup>st</sup>  
Floor, in the Building known as JANGID APRTMENT and Society known as  
JAILPUTRI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." Situated at  
Jangid Park, Mira Road – East, Thane – 401107, on all that piece and parcel  
and lying, being and situated at Village: Bhayander, Tal & Dist: Thane,  
within the limits of Mira – Bhayander Municipal Corporation and within the  
Registration District and Sub-District of Thane bearing Old Survey No. 431  
New Survey No.126.



BUILDING COMPRISES GROUND/STILT + \_\_\_\_\_ UPPER FLOORS.

*Aditya Jain*  
*Sangeeta Jain*  
३२२१ ३३५५

ट न न - १०	
३२५९	/२०२४
९९	३४





WITNESS WHEREOF THE TRANSFEROR AND THE TRANSFEREES  
METO AND HEREUNTO SET AND SUBSCRIBED THEIR  
RESPECTIVE HANDS TO THESE PRESENTS ON THE DAY, MONTH  
OF THE YEAR FIRST ABOVE WRITTEN IN THE PRESENCE OF THE  
FOLLOWING WITNESSES:

RECEIVED & DELIVERED by the within named  
DONOR/SELLER/TRANSFEROR  
MR. PRITAMSINGH G. GOHONIA ]



In the presence of ACD ]

RECEIVED & DELIVERED by the within named  
RECEIPTS/PURCHASERS/TRANSFEREES  
MR. ADITYA SURESH KUMAR JAIN ]



Aditya Jain



MRS. SANGEETA SURESHKUMAR JAIN ] Sangeeta  
Sangeeta Jain



MR. SURESH KUMAR JAIN ]




सुरेश कुमार जैन  
सुरेश कुमार जैन

In the presence of [Signature] ]



१०६ - १०	
१२५१	१०२४
१२	३४

### Layout Plan



18.00 M WIDE D.P. ROAD

टन न - १०	
१२५९	/२०२४
२९	३४

टन न - ७
प्लान क्रमांक ८००३
३४/५३

*Handwritten signature*

Architect - Avlnash D. Mhatre

टन न - १०	
२२६९६	/२०२४
२६	२०



जमा/क्र/२०६६/२००५/२

पाणीक आदीपरीची

न. करण्याची जबाबदारी अर्जदार वॉकी असून त्याच उल्लेखन धांद्यास परवानगी रद्द फेरी जाईल याची जबाबदारी अर्जदारावर राहिल.

जिल्हाधिकारी सौ. टाणें यांचेकडील आदेश दि. ११/१/२०००

याची जबाबदारी अर्जदाराची असून अन्य संबंधीत बायबाची पूर्तता करण्याची जबाबदारी अर्जदारावर राहिल.

अप सर्टीफिकेट न घेता गरीब बांधकाम वृह ठेवत्यास परवानगी रद्द करण्यात येईल.

पारित दि. २०/२/२००२

गुंतणीकरण करण्यात येईल.

मि. अविनाश ड. म्हात्रे

मि. अविनाश ड. म्हात्रे

मि. अविनाश ड. म्हात्रे

मि. अविनाश ड. म्हात्रे

मि. अविनाश ड. म्हात्रे

मि. अविनाश ड. म्हात्रे

मि. अविनाश ड. म्हात्रे

मि. अविनाश ड. म्हात्रे

मि. अविनाश ड. म्हात्रे

मि. अविनाश ड. म्हात्रे

मि. अविनाश ड. म्हात्रे

मि. अविनाश ड. म्हात्रे

मि. अविनाश ड. म्हात्रे

मि. अविनाश ड. म्हात्रे


मि. अविनाश ड. म्हात्रे

मि. अविनाश ड. म्हात्रे

मि. अविनाश ड. म्हात्रे

मि. अविनाश ड. म्हात्रे

मि. अविनाश ड. म्हात्रे




TRUE COPY  
AVINASH D. MHATRE  
ARCHITECT



ट न न - १०	
१२५१	१०२३
२४	३४

ट न न - ७	
४२३	४४४
४१/५३	

ट न न - १३	
२२६९	१०२३
३१	२०



FLOOR PLAN




2279	3672	2
2279	3672	2

2279	3672	2
2279	3672	2

TRUE COPY  
AVINASH D. MHATRE  
ARCHITECT


2279	3672	2
2279	3672	2


LOOK PLAN



टन न - १०	
१२५१	/२०२४
२६	३४

टन न - १०	
२२६९६	/२०२३
३३	२०





III FLOOR PLAN



टन न - 90	
22496	/2022
37	80

टन न - 90
22496
37


टन न - 90	
9249	/2022
20	37

आयकर विभाग  
INCOME TAX DEPARTMENT

भारत सरकार  
GOVT. OF INDIA



स्थायी लेखा संख्या कार्ड  
Permanent Account Number Card  
AAVPS6243A



नाम / Name  
ADITYA SURESH KUMAR JAIN  
पिता का नाम / Father's Name  
SURESH KUMAR JAIN

जन्म की तारीख /  
Date of Birth  
22/05/1992

हस्ताक्षर / Signature

05042022

*Aditya Jain*

आयकर विभाग  
INCOME TAX DEPARTMENT

भारत सरकार  
GOVT. OF INDIA

स्थायी लेखा संख्या कार्ड  
Permanent Account Number Card  
AAVPS6243A

नाम / Name  
ADITYA SURESH KUMAR JAIN  
पिता का नाम / Father's Name  
SURESH KUMAR JAIN

जन्म की तारीख /  
Date of Birth  
22/05/1992

हस्ताक्षर / Signature

05042022

आयकर विभाग  
INCOME TAX DEPARTMENT

भारत सरकार  
GOVT. OF INDIA

संगीता सुरेश कुमार जैन  
SANGEETA SURESHKUMAR JAIN  
सुरेश कुमार जैन  
SURESH KUMAR JAIN

09/1969

स्थायी लेखा संख्या कार्ड  
Permanent Account Number

PJ4017E

संगीता जैन



18122006

*Sangeeta Jain*

आयकर विभाग  
INCOME TAX DEPARTMENT

भारत सरकार  
GOVT. OF INDIA


सुरेश कुमार जैन  
SURESH KUMAR JAIN

जय कुमार जैन  
JAYKUMAR JAIN

23/09/1959  
Permanent Account Number  
AHKPJ5314P

हस्ताक्षर / Signature

05172009



आयकर विभाग  
INCOME TAX DEPARTMENT

भारत सरकार  
GOVT. OF INDIA

किरान खान  
KIRAN KHAN

हामिद खान  
HAMID KHAN

08/1992

SPK6841K

किरान



भारत सरकार  
Government of Maharashtra



Issue Date: 31/03/2012

Kiran Narayan Cheulkar  
DOB: 05/08/1967  
Male

9299 6127 1240

मेरा आधार, मेरी पहचान

*AKC*

*Kiran Narayan Cheulkar*

ट न न - 90	
9299	/2028
39	38





# MIRA BHAINDAR MUNICIPAL CORPORATION

मुख्य कार्यालय भाईंदर

स्व. इंदिरागांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प), ता. जि. ठाणे - ४०५००१

30/7/2099

दिनांक

मनपा/नर/७४५/२०११-१२

- 3 -

इमारत प्रकार	इमारत क्रमांक	एकूण इमारती	तळ + मजले
आर	---	---	तळ + १
आर-१	---	---	तळ मजला
एम-१	१२	१	स्टिल्ट + ७
डी	३, ४	१	स्टिल्ट + ७
यु	५, ६, ७, ८, ९, १०	३	स्टिल्ट + ७
एफ	११, १२	१	स्टिल्ट + १०
बी	१३, १४, १६, १९	२	स्टिल्ट + ७
यु-१	१५, १६	१	तळ + ७
एन	१७	१	तळ + ७
व्यु	१८, १९, २०, २१, २२, २३, २८, ४३, ४४, ४५, ४६, ४७, ४८	१३	तळ + ७
एस	२६, २७, ३३, ३४, ३८, ३९	३	स्टिल्ट + ७
बी-४	२९, ३०	१	पार्ट तळ + ७ पार्ट
बी-२	३३, ३४	१	तळ + ६
एस-३	३५, ३६	१	पार्ट स्टिल्ट + तळ पार्ट
ओ	३७, ४९	२	स्टिल्ट + ७
एस-२	५४, ५५	१	स्टिल्ट + ६ पार्ट ७ + पार्ट
सी	५८, ५९, ६४, ६५, ६६, ६७, ३५, ३६	३४	तळ + ३
एल	५८, ५९	२	तळ + ७
एल-१	६०, ६१, ६२	३	तळ + ७
आय	६३, ६४	२	स्टिल्ट + ७
के-२	६५, ६६	२	तळ + ७
एच	६७, ६७अ, ६८	१	स्टिल्ट + ७
जी	६९, ७०	१	स्टिल्ट + ७
जी-१	७१	१	स्टिल्ट + ७
पी	७२	१	स्टिल्ट + ७

MIRA BHAIANDAR MUNICIPAL CORPORATION

महानगरपालिका, निवासी विभागीय महासभा, भाईंदर (प), ता. दि. २०११-१२

दिनांक ३०/१/२०११

इमारत प्रकार	इमारत क्रमांक	एकूण इमारती	राज + मजले
गो	६३, ६४, ६५, ६६, ६७	५	राज + ७
बंगला	६८	५	राज + ७
बंगला	६९	५	राज + ७
बंगला	७५	५	राज + ७
फ्लॅट	X, X <sub>1</sub>	२	राज + ७


उपरोक्त इमारतीचे बांधकाम सदरमिथ मंत्र ५ अन्वये मंजूर करण्यात आलेल्या नकाशा पुढील नकाशा आधारेच्या नकाशा आस्तुविशारद मे, अधिनाश म्हापर अॅन्ड असो. यांनी सादर केला आहे. इमारतीचे बांधकाम निकाशाच्या योग्यतेबाबतचा नकाशा मे, एझीस इन्फोर्मेसन्स कन्सल्टंट यांनी व इमारतीचे प्लॅनबाबतचा नकाशा मे, विजय भुवन यांनी सादर केला आहे. सादर सदरमिथ मंत्र ५ मधील अटीचे पालन करण्याच्या अटीवर उच्चोक्त नकाशा प्रकार मधील प्रमाणे या बापर करघेता व सादर इमारतीचा आवश्यक तेवढा निवृत्त पुरवठा होणार हा नगरपालिकाची तरतूद नाही. सादरतील पाणी टापाई लक्षाल घेता आपणास नऊ वनेवशन निवृत्त पाणी वनी हा नगरपालिका वीत नाही. सादरचा बापर परवाना हा मंजूर नकाशा, अनुज्ञेय बापर व मंजूर वनेवशन नकाशा आहे.



*(Handwritten Signature)*  
आयुक्त

मिरा भाईंदर महानगरपालिका

- १) दिनांक
- २) वर विभाग
- ३) अधिनाश विभाग



धत्यप्रत

*(Handwritten Signature)*  
मिरा भाईंदर महानगरपालिका